

RĀGA-TAR. 4, 239. östlich, in östlicher Richtung laufend: शिरा Wasser-
ader VARĀH. BRH. S. 54, 36. — 2) m. a) = शुभदाडविशेष ÇKDR. nach
dem SĀRASAĀGRAHA. — b) patron. PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 59, 18.
— 3) f. ई a) (sc. दिग्) Osten VARĀH. BRH. S. 28, 15. — b) (sc. ऋच्) ein
den Indra verherrlichendes Lied: महेन्द्रं च माहेन्द्रीभिः समर्चयेत् VA-
RĀH. BRH. S. 46, 81. — c) Indra's Energie ÇABDAR. im ÇKDR. unter den
sieben göttlichen Müttern MIT. 142, 10. pl. unter den Müttern S k a n d a 's
MBH. 9, 2655. — d) Kuh RĀGĀN. im ÇKDR.; vgl. माहेयो.

माहेन्द्रज (मा० + 1. ङ) m. pl. eine best. Klasse von Göttern (bei den
Ġaina) H. 93.

माहेन्द्रवापी (मा० + वा०) f. N. pr. eines Flusses MBH. 13, 7654.

माहेयं (von मही) 1) adj. f. ई g a n nयादि zu P. 4, 2, 97. irden: कुम्भ
MBH. 8, 387. — 2) m. a) Sohn der Erde VOP. 7, 1. 5. der Planet Mars
H. 116, Sch. VARĀH. BRH. 4, 18. 13, 1. — b) pl. N. pr. eines Volkes MBH.
6, 356 (VP. 190). — c) Koralle ÇABDĀRTHAK. bei WILSON. — 3) f. ई Kuh
AK. 2, 9, 66. H. 1263. HALĀJ. 2, 113. MBH. 4, 512.

माहेल m. patron. PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 60, 4 v. u.

माहेश (von मेश) 1) m. unter den MĀNavaugha Verz. d. Oxf. H.
101, b, 9. Wohl fehlerhaft für माहेशी. — 2) f. ई Boim. der Durgā Devi-
P. 45 im ÇKDR.

माहेश्वर (von मेश्वर) 1) adj. f. ई auf den grossen Herrn (Çiva) be-
züglich, ihm gehörig u. s. w.: पद् MBH. 13, 815. चाप HARIV. 2330. तनु
MĀRK. P. 109, 71. पर्षद् RĀGA-TAR. 2, 127. युग HARIV. 3019. कल्प (s. u.
कल्प 2, d.). स्वर HARIV. 9536. धर्मा: Verz. d. Oxf. H. 266, b, 15. योग 52,
b, 4. स्तोत्र HARIV. 14860. यज्ञ R. 4, 37, 31. वेदाङ्ग Ind. St. 1, 17, 1. उपपु-
राणां 18, 18. Verz. d. Oxf. H. 8, a, 9. 65, b, 13. 80, a, 6. तत्र 104, a, 16.
शाकुनशास्त्रसार Verz. d. B. H. No. 897. धारा N. pr. eines heiligen Bade-
platzes MBH. 3, 8095. °पद् desgl. 8097. °पुर desgl. 8107. माहेश्वरे पुरे
Verz. d. Oxf. H. 39, b, 20. — 2) adj. Çiva verehrend; m. ein Verehrer des
Çiva: जना: HARIV. 14844. KĀTHĀS. 23, 230. COLEBR. Misc. Ess. I, 406.
fgg. BANERJEA 270. RĀGA-TAR. 1, 154. परम० Inschr. in Journ. of the Am.
Or. S. 6, 339, 2. Davon nom. abstr. माहेश्वरता RĀGA-TAR. 1, 135. 3, 453.
Vgl. महामाहेश्वर. — 3) f. ई a) Маheçvara's Energie Verz. d. Oxf. H.
25, b, N. 5. unter den sieben göttlichen Müttern 184, a, 4. MIT. 142, 10.
H. 201. Sch. ÇABDAR. im ÇKDR. = Durgā ebend. MBH. 14, 1184. Verz.
d. Oxf. H. 71, b, 12. °तत्र 108, b, 36. 109, a, 25. — b) N. pr. eines Flusses
ÇATR. 1, 54. — c) eine best. Schlingpflanze, = यवतिक्ता RĀGĀN. im ÇKDR.

1. मि, मिनीति und मिनुते DhĀTUP. 27, 4 (प्रतेपणो); मिमाय, मिम्युस्;
अमासीत्, अमास्त VOP. 12, 1. माता, °माय P. 6, 1, 50. VOP. 12, 1. 26,
212 (auch °मीय); pass. मीर्यते, partic. मितैः; 1) in den Boden einsenken,
befestigen; gründen, aufrichten; errichten, bauen: अत्रो यमः सादना ते
मिनोतु dort baue Indra dir Häuser RV. 10, 18, 13. 20, 5. यस्यां मीयते
स्वरवः पृथिव्याम् AV. 12, 1, 13. मिता इव स्वर्वा ऽधरेषु RV. 4, 51, 2.
VS. 5, 27. TS. 5, 5, 7, 1. शालाम् ÇAT. BR. 3, 1, 1, 6. 7. 6, 1, 2. 26. 7, 1, 7. पू-
पम् 8. KĀTJ. ÇR. 6, 3, 8. 16. 8, 22. KAUC. 43. सच्च मिता RV. 1, 173, 3.
मितेषु यज्ञागारेषु ÇĀNKH. ÇR. 5, 14, 1. — 2) = 3. मा messen: पञ्चा-
शतपलमात्रकमनेन मिनयाज्ञलं पतितम् VARĀH. BRH. S. 23, 2. — 3) er-
messen, erkennen, wahrnehmen: सुषुप्तस्थानः प्राज्ञो मकारस्तृतीया मात्रा

मितेरपीतेर्वा मिनीति (= ज्ञानाति ÇĀNKH.) कृ वा इदं सर्वमपीतिश्च भवति
य एवं वेद MĀND. UP. 11. मित्रं मिन्देर्न्दतेः प्रीयतेर्वा संत्रायतेर्मितुतेर्मोद-
तेर्वा MBH. 8, 1992. मिनुते मानं करोति सर्वं हितमस्य संगृह्णातीति वा
NILAK. — Vgl. मयूख.

— desid. मित्सति, °ते P. 7, 4, 54. 58. VOP. 19, 9. 12.

— अय s. अयमित्य.

— उद्दु aufrecht einsenken, aufrichten: यूपम् AIT. BR. 2, 2.

— उप daneben stecken, anstecken: मेधीम् KĀTH. 23, 8. — Vgl. उपमित्.

— नि 1) einsenken, befestigen; errichten, erbauen: यूपम् AIT. BR. 2, 1.

शालाम् AV. 3, 12, 1. 9, 3, 11. स्थूपाम् ÇAT. BR. 14, 1, 3, 7. यान्वो नरो देव-
यतो निमित्युः RV. 3, 8, 6. 7. 30, 4. भद्रं क्षेत्रं निमिता तित्त्वले वा 5, 62, 7.

ĀÇV. GRHJ. 2, 8, 16. KAUC. 40. चाबाले रथचक्रं निमितं रोहति in der
Grube (auf einen Pflock) befestigt TBR. 1, 3, 6, 1. — 2) vielleicht er-
messen, erkennen, wahrnehmen AV. 4, 16, 5, wenn man die später vor-
kommende Bed. (vgl. u. d. einf. Wurzel 3. und u. प्र 2.) hier anneh-
men darf; sonst wäre नि चिनोति (2. चि) zu vermuthen.

— प्राणि VOP. 26, 212.

— परि rings bestecken, umlegen: यच्छर्कराभिरग्निं परिमिनोति TS.
5, 2, 6, 2. 3. KĀTH. 20, 4. — Vgl. परिमित्.

— प्र VOP. 26, 212. 1) errichten, erbauen: विभुप्रमित n. Brahman's
Halle KAUSH. UP. 1, 3. Vgl. प्रभुविमित u. वि. — 2) ermessen, erkennen,
wahrnehmen: पुण्यव्रतः प्रमिणवति योगिवद्रससंततिम् SĀH. D. 23, 21. ए-
कीकृतं सर्वमिदं प्रमाय पङ्केन तुल्यं नलिनीभवेन SUÇA. 2, 131, 21.

— प्रति s. प्रतिमित्.

— वि einsenken, befestigen; bauen, errichten: यत्सीं वरिष्ठे बृहती
विमिन्वन् RV. 4, 56, 1. 3, 31, 12. सञ्चैव प्राचो वि मिमाय मानैः 2, 13, 3.
ÇAT. BR. 5, 4, 4, 21. प्रासादान् ÇĀNKH. ÇR. 16, 18, 13. स्थूपो 17, 3, 5. med.:
इमां विमिन्वे अमृतस्य शाखाम् ÇĀNKH. GRHJ. 3, 2. विमित n. eine auf
Pfosten ruhende (viereckige) Hütte ÇAT. BR. 3, 1, 1, 6. KĀTJ. ÇR. 7, 1, 19.
15, 7, 14. 22, 2, 27. KAUC. 34. प्रभु० Brahman's Halle (vgl. विभुप्रमित
u. प्र) KHĀND. UP. 8, 3, 3. Vgl. दीक्षितविमित (auch TS. 6, 2, 5, 5).

— सम् gleichzeitig oder zusammen befestigen, — errichten, bauen:
यूपम् ÇAT. BR. 3, 7, 2, 3. सद्म् 4, 6, 7, 8. सदेकविधिने TS. 2, 5, 5, 5. सप्तदश
डुन्डुमीन् ÇAT. BR. 5, 1, 5, 6. अग्निं तस्याश्चिमाह्वनीयेन संमिनुयात् TS.
6, 3, 4, 5. ÇĀNKH. GRHJ. 3, 3.

2. मि, मी, मिनीति ved. NAIGH. 2, 19. P. 7, 3, 81. मीनाति und मीनीते
DHĀTUP. 31, 4. मिनीति NAIGH. 2, 19. BĀĀG. P. (s. u. प्र); मीयते (मीर्यते
ÇAT. BR.) DHĀTUP. 26, 28. मिमाय, मिमाय (मीमाय AV.; vgl. AV. PRĀT. 4,
96.), (प्र) मिम्ये; अमासीत्, अमास्त VOP. 12, 1. 16, 1. मेष्ट, मेष्टास्, अमेष्ट,
मेष्टि, अमायि, (प्र) मेष्ट्यसे, माता (P. 6, 1, 50); (आ, उद्) मिमीयात्, (प्र)
मिमीतस्; inf. प्रमिंयम् RV. 4, 33, 7. प्रमिंये 54, 4. प्रमेतोस्; °माय P. 6,
1, 50. VOP. 12, 1. 26, 212 (auch °मीय); partic. (प्र)मीत. 1) mindern, auf-
heben RV. 1, 71, 10. मिनाति अग्र्यं ङरिमा तत्रनाम् 179, 1. 2, 13, 3. पृच्छति
तोमं न मिंनति वप्संतः 10, 94, 13. अमिनादायुर्दस्योः 3, 49, 2. मायाः 1,
117, 3. मन्व्युम् 7, 18, 6. med. pass. sich mindern, vergehen, verloren
gehen: तार्वन्मे चतुर्मा मेष्ट AV. 12, 1, 33. यन्मे ऽमायि तन्मे पुनराप्याय
ÇAT. BR. 1, 5, 1, 20. 2, 6, 1, 3. 4, 2, 1, 11. 6, 3, 1, 14. 14, 7, 2, 27. तस्यै द्वे ह्यतेर्
अमीयेताम् TS. 6, 1, 6, 2. TBR. 3, 2, 2, 5. तस्य मे तत्र न लोम चनामीयत,